

S.Y.B.Sc Sem - IV

S2 - 81.

प्रभाकर पाटील एज्युकेशन  
सोसायटी कला, वाणिज्य आणि  
विश्यान महाविद्यालय  
वेळवी - अलिपार.

2021 - 22.

पाठ्याभूत अभ्यास.  
कृ. निखिल चिंतामणी कुलाबकर.

S2 - 81.

परिस्थितिकशास्त्र.

Page No.

Date :

पायाभूत - अव्यास.

परिस्थितिकीशास्त्र.

कु. निखिल चिंतामणी कुलाबकर.

S2 - 81.

8/10/22  
Th

colors

# अनुकूलमानिका...

अनुकूल.	मुद्दे.	पान नं.
9.	प्रस्तावना.	1.
2.	परिस्थितिकी (ECOLOGY).	2.
3.	परिस्थितिकी प्रकार.	3.
8.	परिस्थितिकी तंत्र की एचना.	11
5.	समुदाय.	14.
6.	परिसंरक्षा (ECOSYSTEM).	15
10.	परिस्थितिकी कोनाडा (कविता).	16
6.	संदर्भ.	17.

## प्रस्तावना.

परिस्थितीकी (ECOLOGY) ही विज्ञानाची नी शाखा आहे. या अंतर्गति सर्व जीव (जेविक घटक) आणि भौतिक पर्यावरण (अजेविक घटक) पाठ्यातील प्रस्परसंबंधाचा अभ्यास केला जातो.

“आकालजी” हा शब्द मध्यम “अर्नेस्ट हफ्टल” यानी १८६९ मध्ये वापरला होता. नो दोन ब्रिक शब्द ओळखास राहण्याची जागा आणि लोगां (अभ्यास) यांनी बनवलेला आहे. नंतर त्याला इकोवॉजी (पर्यावरणशास्त्रात) महात्मा जाऊ लागले. सद्याच्या काळात पर्यावरणशास्त्राला आधिक त्यापुक स्वरूप दिले आहे. आता ते वनस्पती प्राणी मानवी समाज आणि त्याचे भौतिक वातावरण याच्या प्रस्पर संबंधांचा अभ्यास करतो.

इकोसिस्टम हा शब्द पूर्वम “ए.जी. टान्सले” यानी १९३५ मध्ये वापरला होता. इकोसिस्टम अंतर्गत जेविक आणि अजेविक घटकांचा सुमुद्र समाविष्ट केला जातो. जे प्रस्परसंवादात सामील होतात आणि इकोसिस्टम तयार करतात.

## परिस्थितिकी (ECOLOGY.)

परिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवाचा एकमेकाशी, तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध आणि यांचा अभ्यास कृत विश्लेषण केले जाते. सजीवाचे एकमेकाशी संबंध कसे असतात, त्याचा एकमेकावर कसा परिणाम होतो, अजेविक घटकावर ते कसे अववेळुन असतात. आणि या घटकावर सजीवाचा काय परिणाम होतो.

हे परिस्थितिकीच्या अभ्यासापूर्वक समजत. या शाखा जीवविज्ञान, भूगोल व ग्रौविज्ञान हे विषय एकत्र घेतात. आणि रसायनशास्त्र भौतिकी आणि संगणकिय विज्ञान यांचा वापर त्यात होत असल्यामुळे परिस्थितिकी ही आंतरराष्ट्रीय शाखा बनलेली आहे.

निसर्गानु विविध प्रकारचे सजीव असतात त्यामध्ये चनस्पती व प्राणी प्रासारिये जैविक हृष्ट्या प्रगत व जटील सजीव असतात. तर कवक कांगीबा, जीवाणु साद्ये व सरल सजीवांची असतात. यापेकी कोणताही लष्णान किंवा मोठा साधा किंवा जटील सजीव एकद नव्हा शकत नाही. प्रत्येक सजीव कोणत्या नो कोणत्या प्रकार उतर सजीव किंवा पर्यावरणातील अजेविक (निर्जिव) घटकावर असतो.

## परिस्थितीकी प्रकार.

उल्कांत्रिच्या दृष्टिकोनातून पर्यावरणीचे उत्तराधिकाराचे दोन प्रकार आहेत.

- प्राणी परिस्थितीकी
- वनस्पती परिस्थितीकी.

प्राणी वनस्पतिकी या अंतर्गत विविध प्रायाचे परस्पर आणि पर्यावरणाचा अव्यास केला जातो. वनस्पती पर्यावरणाबाबूत या अंतर्गत, पर्यावरणाशी समुदायाचे संबंध अव्यासले जातात.

पुरुषवरील विशाळ जीवसंहितीचे बहान एकू, परिसंख्या हि संज्ञा पूरे (भोवतालचे) द्यु उपसर्व संस्था या शब्दाला जोडून ठायार झालेली आहे. परिसंख्येत, सजिव (वनस्पती, प्राणी आणि सुधम्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजोविक घटक. (हवा, पाणी, खनिज, माला) एकत्र राहतात आणि ते एकमेकावर अवलबुन असतात.

सुर्यपासून ऊ मिळते व सर्व प्राथमिक  
उत्पादक अन्नानेमितीसाठी ती ऊ वापरलात. हिरव्या  
वनस्पती (गोवते, झुडपे, वृक्ष) प्रकाशसंश्लेषण क्रियेत  
अन्न तयार करलात, याशीवाय वनस्पतींना वाढीसाठी  
पाणी, फोस्फरस इ. अजौविकू घटकांची गरज असते.  
प्राथमिक भजकांमध्ये उंदीर, ससा, नाकतोडा तसेच  
शाकादारी प्रायोंचा समावेश होतो. या प्रायोंना  
माडगे कोळ्य व इतर प्राणी म्हणजे द्वितीय भजक  
खालात.

कोणत्याही परिसंख्येतील सूत्येकु पोषणापातळीवरील  
जैववस्तुमान किंवा जैववस्तुमानाची उत्पादकता, सजीवा-  
ची सम्म्या ऊ - विनिमयाची घातकी यासंबंधीची  
माहिती ही आवेद्य स्वरपातृ मरंछकी जाते. तिला पार-  
स्थिकेय स्तूप म्हणातात ब्रिटनचे प्राणीवैज्ञानिक आणि  
परिस्थिकेताळी चाल्स एट्टन यांनी ही संकल्पना  
उद्दृष्ट मध्ये प्रभम, माडवी, एट्टन यांना असे दिल्लुन  
आले की ज्या रवयपोषी वनस्पतींवर तुगभजक प्राया  
जगतात. त्या वनस्पतीच्या तुलनेन तुगभजक प्रायांची  
संख्या कमी असत.

परिस्थितींकी स्तूप तीन प्रकार असतात.

1) ऊस्तुप


2) संख्या स्तूप

3) जैववस्तुमान स्तूप.

## ऊर्जा स्तूप.

एखाद्या परिस्थितील उत्पादकांनी सूर्य-पासून मिळालेलेच्या ऊर्जेचे प्रमाण आणि ती पुढोल पोषण पातळीवर देऊचे प्रमाण आलेखाकृतीना दाखविल्यास जो स्तूप तयार होता, त्थाला उग्नी स्तूप रहातान. कोणत्याही परसंस्थेत वनस्पती या प्राथमिक एवजपांशी उत्पादक असतात. आणि त्या सूर्य-पासून मिळालेला प्रकाश ऊर्जेचे उपातर रासायनिक उर्जेन करतान.

वनस्पतींवरे निर्माण केलेली ही ऊर्जा वेगवेगाव्या पोषणपातळीवरील अस्तकांपर्यंति. पौद्देचते, ऊर्जा विनिभायात्या नियमानुसार ऊर्जेचे रूपातर होत असताना प्रत्येक पोषणपातळीवर तीचा द्यास होतो.




ऊर्जा स्तूप.  
colors

खालच्या पोषण पातळीकडून मिळावेली बरीच उजी ने सजीव रुक्ताच्या जीवन मिळीयसाठी वापरनात. तर काढी उजी श्वसनक्रियेन उठातेच्या रूपाने मोकळी होते. आणि पर्यावरणात बाहुर टाकली जाते. त्यामुळे उत्पादक घटकांपासून जसऱ्गसे वरच्या पोषण पातळीतील सजीवांकडे जावे. तसेही त्या सजीवाना मिळणाऱ्या उर्जेचे प्रमाण कमीकरणी होत जाते. महाने उत्पादक एतरावर उर्जेचे प्रमाण सवीधिक, तर अंतिम पोषण पातळीवर उजी सवानि कमी उपलब्ध होत असते.

उजी सूक्ष्माक्षोर प्रत्येक पोषण पातळीकरील प्रत्यक्ष उजी उजविहनाच्या दर. प्रत्येक पोषण पातळीवर आलेल्या उजी -ह्यासाचे प्रमाण. चयापचयासाठी वापरली गेलेली उजी टाकाकु उत्पादनातील उर्जेचे -ह्यास आणि शरीरघटकाकडून प्रत्यक्ष साठविलेली उजी इ. उर्जेसिंबंदीची माहिती दाखविली जाती.

## संख्या स्तूप.

संख्या स्तूपामध्ये प्रथमादया परिसंस्थेतील विवेद्य पोषण पातळ्यावरील सजीवांची संख्या आवया. कृतीने दाखविली जाणे. तुदा. - गवताळ परिसंस्थेत गवत हे उत्पादक असत्याने त्याचे प्रमाण नेहमी जाऱ्याच असत. कोणत्याहो परिसंस्थेत लहान आकाराच्या प्रायांची संख्या मोळ्या आकाराच्या प्रायांच्या संख्येपेक्षा जास्त असते.



संख्या स्तूप.

**colors**

गवताच्या तुलनेत विचिद्य किटक, ससा, उंदीर, यांसारच्या प्राथमिक भाषाकांची संचया कमी होत. त्याच्या तुलनेत सापू सरडे या द्वितीयक भाष्यकांची संख्या आणणी कमी आणि सर्वांत वरच्या पातळीवरील बहीरी ससाठ किंवा इतर पक्ती मान्यी संख्या अगदीच कमी असते.

गवत - दरिण - लांडगा - सिंह या अन्न-साध्यालीतही अंतीम पोषण पातळीवर सिंहाची संख्या कमी आहे. त्यामुळे संख्येचा स्तूप उमा आणि वर निमुळता होत गेलेला असती.

## जैववस्तुमान स्तूप.

या स्तूपान् अन्नसाधारीतील प्रत्येक पोषण पातळीवरील सजीवामध्ये पकडा किंतु जैववस्तुमान उपयुक्त आहे, हे दाखविले जाते. जैववस्तुमान दर चौमी. मार्गे ग्रेम किंवा उत्तमांकामध्ये मोजतात. स्वयंपोषी पातळीवर जैववस्तुमान सर्वांधिक असते.

गवताळ आणि वन परिसंस्थांमध्ये सामान्यः उत्पादकांपासून ते वरच्या स्तराचरीब मासंभाषकांपर्यंत बागोपाठ येणाऱ्या पोषण पातळीवर जैववस्तुमान हळूहळू कर्मी दोत जात.

पोषक पातळी वनन.

तृतीय भाष्ट 9.9.

द्वितीयक भ्राष्ट 99.

प्राथमिक भ्राष्ट 30.

प्राथमिक  
उत्पादक

जैववस्तुमान स्तूप.

colors


## परिसंस्था.

परिसंस्था ही निसगतील संघटनांची जटीव पातळी आहे. समुदाय आणि पर्यावरणातील अजेविक घटक (उदा. वातावरण, मृदा, पाणी, हवा, पोषक घटक आणि ऊर्जा) प्रापासुन परिसंस्था बनात. परिसंस्थेतील अनेक अजेविक कृजेविक घटकांचा संबंध नोडलाचा प्रभाला परिस्थितीनिकी तज्ज्ञ करतात. या अव्यासातून परिसंस्था उर्जेचा प्रवाह कसा असतो आणि पदार्थाचे चक्रिभवन कसे होतो त्यानुसार परिस्थितीकी तज्ज्ञ करतात. या अव्यासातून परिसंस्थेत उर्जेचा प्रवाह कसा असतो त्यानुसार परिस्थितीनिकी तज्ज्ञ परिसंस्थेत प्रभाव करणाऱ्या घटकांच सहा मुख्य गट करतात.

- १) सूर्य.
- २) अजेविक पदार्थ.
- ३) प्राथमिक उत्पादक.
- ४) प्राथमिक अभक्त.
- ५) वित्तिय अभक्त.
- ६) अपघटक.

## परिस्थिति की तंत्र की शब्दां.

परिस्थिति की तंत्र के दो अवयव होते हैं:-



मृदा जल कार्बनिक पदार्थ सूर्य की राशनी हरे पौधे जन्दे सुखमजीव।  
तथा वायु अकार्बनिक पदार्थ तापक्रम

प्रायंचे मलमुगा तसेच मृत्त प्राणी व वनस्पती  
पूर्च्या -ह्यासाखुन तयार होणार घटक  
तेथाल वनस्पतासाठी गरजेचे असतात.

- परिस्थितीनिकी तज्ज्ञ निसर्गातील संघटनांचा अभ्यास  
तीन पातळीवर करतात.

### १. समष्टी (पॉपुलेशन) :-

एथाद्या डिकाणी कोणत्याही दिलेल्या काळी  
परस्पर आंतरक्रिया असलेल्या सजीवांच्या विविध जाती.

### २. समुदाय (कम्प्युनिटी). :-

एथाद्या डिकाणी दिलेल्या काळी परस्पर  
आंतरक्रिया असलेल्या सजीवांच्या विविध जातीतील  
सर्व एजीव.

### ३. परिसरस्था :-

जौविक समूष्टी मिळून, जौविक समुदाय होतो.  
समुदायाची त्याच्या समोवतात्याच्या अंजौविकू घटकांशी  
आतराक्रिया घेत असत. अस समुदाय आणि अंजौविकू  
घटक मिळून परिसरस्था बनते.

## समष्टी

नानज अभ्यासातील सर्व मालिक पक्षी  
 मिळून त्याची समष्टी बनाते. तसेच प्रश्नाद्या वनात  
 असलेले सर्व साग वृत्त त्याची समष्टी दाखवितात.  
 परिस्थितिकी तर समष्टीतील झालेली वाढ निश्चिन्त  
 करतात. तिचे विश्लेषण करतात आणि प्रत्यक्ष जाती  
 व पर्यावरण स्थलांवाब आंतरसंबंध झाईतात.  
 कोणत्याही समष्टीतील सजीवांची संख्या दोन पायाभूत  
 वलंतील आंतरक्रियेवर अवलंबून असते.

- १) आदश परिस्थितील समष्टी वाढ शकेल असा दर.
- २) समष्टीवर ममदा आणगांया पर्यावरणाय घटकाचा  
एकत्रीन परिणाम.

वदलांगांच्या कूळानुसार समष्टीमध्ये लक्षणीय  
 बदल होऊ शकतात. काढी हे बदल नोंदविकू छटकामुळे  
 घडतात. पर्यावरणाची वृद्धनक्षमता कोणत्याही विशिष्ट  
 जातीच्या कमाल समष्टी अन्न, प्राणी, अधिवास. इ.

बाबी पुरबू शाकांगांच्या पर्यावरणाच्या असलेला पर्यावरणाची  
 वृद्धनक्षमता रक्खतात. वाईट हवामान अदृश्याद्वारा होणारी  
 शिकार विणीच्या वाईट हंगाम ड. बाबीमुळे पर्यावरणा-  
 वृद्धनक्षमतेच्या समष्टी नेहमीच वैदान असते.

## सामुदाय.

पांजेबाच्या सामुदायातू वाघ, कोळे, लांडगे, दरिंदी. उदरे, वेगवेगाळ्या जातीचे गवते साग साल आणि विविध तुणे आढळतात. परिस्थितिकी तजरा समुदायाचे वेगवेगाळे प्रकार अभ्यासतात, वेगवेगाळ्या जाती यांच्या सामुदायात कोणती भुमिका पार पाडतात आणि त्यांच्यात कसे बदल होतात ते पाहतात.

विस्तृत मौगीलिक घेगात पुसरलेल्या वनस्पती वृ प्राणी पांच्या समुदायाल 'जीवनसंहती' म्हणातात शेन्नभीन्न जीवनसंहतीच्या सीमा छ्वामानानुसार निश्चित केल्या जातात. वाळवंट, वने, तुणभुगी, टंड्रा वृ जलीय जीवनसंहती यांच्या कीलकु प्रकाराचा समावेश जीवनसंहतीत होतो.

### परमोच्य समुदाय :-

प्रकाशाच्या तिक्रतेन होणारे बदल वाच्यापासून संक्षण मुदतील बदल ई. घटक. एखाद्या घेगातील सजीवोंच्या प्रकारात बदल करू शकतात. आणि त्यामुळे समुदायातील समष्टीमध्ये बदल होउ शकतो.

### पोरास्थातीकी अनुक्रमांक :-

~~समुदायामध्ये काळानुसार होणाऱ्या बदलांना परिस्थितीकी अनुक्रमांक म्हणातात. हि एक सावकाश घडून पैलारी प्रक्रिया आहे.~~

## परिसंस्था। (ECOSYSTEM)

**नैसर्जिक**

मानवनिर्मित

- १) वृक्षी परिसंस्था
- २) पशुपालन परिसंस्था
- ३) ग्राम परिसंस्था

जंगल

गवताळ

ओसाड.

विष्टृतीव

सेवाना

मद्य उणा

द्वाविय

अक्षतृतीय कटोवदीय

- १) प्रेतरी
- २) सहाग
- ३) आविक
- ४) पंजाब
- ५) कवहरी
- ६) अंटाविट्का
- ७) वेद
- ८) अटाकामा
- ९) डाङल्स
- १०) ओस्ट्रेलिमा
- ११) रेटप
- १२) कोलरोडी

**colors**



## परिस्थितीकी कोनाडा (कविता).

पर्यावरणाखासाचा सिद्धांत "जोसेल झोनेल" प्राणी माडवा होता. ज्या अंतर्गत त्याच्या पर्यावरणासह प्रजातीची कायात्मक भूमिका प्रदर्शीत केली जाते.

परिसंस्थेची विविधता जितकी जास्त असेल तितकी परिसंस्थेची स्थिरता जास्त असेल कारण परिसंस्थेतील त्या प्रजातीची अब्जसांभळी आणि उनी प्रवाह जितका जास्त असेल तितका मजातीच्या संग्रहात कमी चढ - उतार होईल.

### ◆ परिस्थितीकीवर परिणाम करणारे घटक :-

- संख्यात्मक चल :- संख्यांची घनता, प्रजातीचे घोषणात, अब्ज किंवा आहार घेण्याच्या सवाई.
- घरटी व्हेरिएबस :- साइटची उंची, दैनंदिन वेळ आहार आणि संख्याचे प्रमाण.
- अधिघास व्हेरिएबस :- उंची, उताराची माती, मातीची सुपीकता.

  
colors

संदर्भ.

अनुकूल संदर्भ.

1. <https://hi.m.wikipedia.org>.

2. <https://www.thestudyq.com>.

3. <https://hinditutor.in>.

4. <https://readingbell.com>.

5. <https://informationunbox.com>.

colors